

PUBLIC NOTICE
 Notice is hereby given to the public at large on behalf of our client Ms. Siddhi Vijay Gawade residing at B-17, 4th Floor, Sangli Vaibhav Co-Operative Housing Society, Natwar Nagar Road No. 5, Near Western Express Highway, Mograpada, Jogeshwari (East), Mumbai - 400 060. This is to inform to the general public that our client father i.e. **Mr. Vijay Rajaram Gawade, died at Mumbai on 20th April, 2000 without any Will.**
 Late Shri. Vijay Rajaram Gawade who was in use and occupation of B-17, 4th Floor Sangli Vaibhav Co-operative Housing Society, Natwar Nagar Road No. 5, Near Western Express Highway, Mograpada, Jogeshwari (East), Mumbai - 400050, about admeasuring area 500 sq. ft. and above said society situated at City Survey No. 245, 246, 247, 255 & 257 Village: Mogra, Taluka Andheri, District Mumbai Suburban (Hereinafter called as the "Said Property")
 Our client's applied for Letter of Administration for above said Property vide Testamentary Petition No. TP/3264/2019.
 Any person having any right, title, interest, claim or demand of any nature whatsoever in respect of the said Property, is hereby required to make the same known in writing along with the documentary proof thereof, to the undersigned at Petitioner Advocate within fourteen days (14) from the date of publication hereof, failing which the negotiations shall be completed, without any reference to such claims and the claims if any, shall be deemed to have been given up or waived.
 Sd/-
 Place: Mumbai Jitendra Sorap & Associates
 Advocates High Court,
 Office No. 2, Raja Apartment,
 L.T. Road, Near Saraswat Bank,
 Dahisar (West), Mumbai - 400068
 Date: 27.02.2021

PUBLIC NOTICE
 Notice is hereby given to the public at large that, **SHRI. SHAH LALITCHANDRA RAMJIBHAI & SMT. SHAH PADAMAVATI RAMJIBHAI** are the absolute co-owners, bonafide members and holding 50% each undivided shares, rights, title and interest in the said Flat No. D/304, in Wing "D" admeasuring 625 Sq. Ft. Built up area on Third Floor of the building known as "Devendra Apartment" of "Devendra Co-Operative Housing Society Ltd." (referred to as "Flat") that one of the Co-owner **SMT. PADMAVATI RAMJIBHAI SHAH** passed away on 2nd February, 1995. Thereafter the society have transferred the shares, bearing Share Certificate Distinctive No. from 201 to 205 (Both Inclusive) under Share Certificate No. 41 on 14/03/2004 in favor of (1) Shri. Lalitachandra Ramjibhai Shah (one of the Co-owner of the said flat and S/o Late Smt. Padmavati Ramjibhai Shah) and (2) Smt. Taralaben Lalitachandra Shah (W/o Shri. Lalitachandra Ramjibhai Shah).
 That the **SHRI. LALITCHANDRA RAMJIBHAI SHAH** also died intestate on 25 March 2017 leaving behind his wife **SMT. TARLABEN LALITCHANDRA SHAH**, and Two (2) married sons **SHRI. HITESH LALITCHANDRA SHAH** and **SHRI. JIGNESH LALITCHANDRA SHAH** as his ONLY legal heirs and representatives in accordance with the law under which he was governed at the time of his death.
 We do hereby invites claims or objections from the heirs/ or other claimants / objectors to the transfer of the said right, title and interest of the deceased member **SMT. PADMAVATI RAMJIBHAI SHAH** in the said Flat within a period of 15 days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of their claims / objections for transfer of 50% undivided right, title and interest of the deceased member. If no claims/ objections are received within the period prescribed above at below mentioned address; the co-owner shall be free to deal with the right, title and interest of the deceased member in such manner as is provided under the bye laws of the Society.
 Sd/- Advocate Krupa Vayeda
 601, Shree Givnar Apt.S.V.P Road,
 Khandiv (W), Mumbai 400067.
 (M) - 9769514060
 Place: Mumbai, Date: 27/02/2021

PUBLIC NOTICE
 THIS NOTICE is hereby given to general public at large that the title of the property situated at industrial premises bearing flat no. 504 admeasuring 681 sq. ft. (Carpet area) on the 5th floor of the building 'C' Wing of Building No. 1, of Mandar Co-Op. Housing Society ("the Society"), lying being and situate at C.T.S. No. 1177, 1177 (i), 1177 (ii) of the Mumbai ("Said Property") owned and possessed by 1) Mr. Manoj Singhania and 2) Mrs. Gayatri Singhania both residing at C-504 Mandar CHS Ltd 120 Ft. Road, Off JP Road, Seven Bungalows, Andheri West, Mumbai 400061.
 All persons having any right, title, interest, claim and/or demand and/or objections against/upon/in respect of the Said Property and/or to the title of the owners of the Said Property, including by way of mortgage, sale, transfer, lease, lien, charge, trust, maintenance, easement, litigation, lis-pendens or otherwise whatsoever ("Claims"), are hereby required to make the same known in writing with supportive documentary evidence to the undersigned, within 14 (fourteen) days from the date of publication hereof, failing which, it shall be presumed that such Claims shall not be binding upon the Owners and/or the prospective purchasers, and the respective owners therein shall be free to deal with the said Property in such manner as it deems appropriate without any reference to such Claims.
SCHEDULE OF THE SAID PROPERTY
 All that piece and parcel of the premises bearing Flat No. 504 admeasuring 681 sq.ft. (Carpet area) on the 5th floor of the building known as 'C' Wing of Building No. 1 Mandar Co-op. Housing Society lying being and situate at C.T.S. No. 1177, 1177 (i), 1177 (ii) the registration district of Mumbai and assessed for the Municipal Assessment Tax under property No. C/2578/BS WSAK of 198 by the Assistant/Deputy Assessor & Collector, K-West Ward, Municipal Corporation of Greater Mumbai together with the benefits both present and future of shares of the Society and when issued and the benefits of occupation certificate in respect of the 5th floor of the building being 'C' Wing of Building No. 1 issued by the Municipal Corporation of Greater Mumbai within limits of Municipal Corporation of Greater Mumbai 'K-West' Municipal Ward.
 Name : Advocate Nikita Narsana
 Email: narsana@gmail.com
 Place : Mumbai
 Date : 27-02-2021

PUBLIC NOTICE
 NOTICE is hereby given to the public at large that our Client is intending to purchase the properties more particularly described in the Schedule written hereunder ("**Said Property**") from Mr Prashantha Chandran and Mrs Parvathy Chandran representing themselves as the owners of the said Property
 All or any Person(s) having any claim against or in respect of said Property or any part thereof including but not limited to its FSI or TDR benefit, by way of sale, exchange, mortgage, gift, trust, inheritance, maintenance, bequest, possession, lease, sub-lease, assignment, license, charge, pledge, guarantee, lien, easement, injunction, family arrangement, development rights, loans, advances, attachment, lispendens, right of prescription or pre-emption or under any Agreement for Sale or other disposition or any partnership, Joint Venture or under any decree, order or award passed or otherwise howsoever are hereby requested to notify the same in writing to us with supporting documentary evidence at the address mentioned herein below within 14 (Fourteen) days from the date of publication hereof failing which, the claim or claims, if any, of such person(s) shall be considered to have been waived and/or abandoned and will not be considered and our Client shall proceed further to purchase the said Property without considering any such claims.
SCHEDULE OF PROPERTY
 Flat No. 2802 admeasuring carpet area of 758 square feet equivalent to 70.43 square meters and built up area of 1000 square feet equivalent to 92.91 square meters on the 28th Floor in Tower "B" of building known as "Ashok Tower" along with 1(one) still car parking space being, lying and situated at Ashok Towers Co-operative Housing Society Limited, Dr. Babasaheb Ambedkar Marg, Parel, Mumbai - 400012 and standing in all piece parcel of land bearing CS no 107 (part) & 63/74 of Parel Sewri Division, Mumbai, together with Shares issued by Ashok Tower CHS Ltd comprising of 10 fully paid up shares of Rs.50/- each bearing distinctive Nos. 4311 to 4320 (both inclusive) under Share Certificate bearing No. 432 dated 16th June, 2013.
 Sd/-
VV Khemka Advocate
 306, Veena Chambers, 3rd Floor,
 Dalal Street, Fort, Mumbai - 400 001
 Date: 27-02-2021

FORM NO. URC.2
Advertisement giving notice about registration under Part I of Chapter XXI (Pursuant to section 374(b) of the Companies Act, 2013 and rule 4(1) of the companies (Authorised to Register) Rules, 2014)
 1. Notice is hereby given that in pursuance of sub-section (2) of section 366 of the Companies Act, 2013, an application is proposed to be made after fifteen days hereof but before the expiry of thirty days hereinafter to the Registrar at Maharashtra, Mumbai, that HAVEN INFOLINE LLP may be registered under Part I of Chapter XXI of the Companies Act 2013, as a company limited by shares.
 2. The principal objects of the company are as follows:
 To carry on the business of an online classified and a man power supply for skilled, semi- skilled and unskilled workers, online recruitments/ services classified and recruitment, background/profile check, project implementation, task management to provide consultancy and other services connection with the requirements of persons and manpower supply in India and abroad.
 3. A copy of the draft memorandum and articles of association of the proposed company may be inspected at the office at 4/13, 5th Floor, Navjivan Society, Lamington Road, Mumbai-400 008.
 4. Notice is hereby given that any person objecting to this application may communicate their objection in writing to the Registrar at Central Registration Centre (CRC), Indian Institute of Corporate Affairs (IICA), Plot No. 6,7,8, Sector 5, IMT Mansar, District Gurgaon (Haryana), Pin Code- 122050, within twenty one days from the date of publication of this notice, with a copy to the company at its registered office.
 FOR HAVEN INFOLINE LLP
 SD/- SD/
KETAN BHAWARLAL KOTHARI CHETAN MAFATLAL BAFNA
 Designated Partner Designated Partner
 DIN: 00230725 DIN: 01332770

BEFORE THE NATIONAL COMPANY LAW TRIBUNAL, SPECIAL BENCH, MUMBAI
SCHEME PETITION NO. 1012 OF 2020
IN
COMPANY SCHEME APPLICATION NO. 984 OF 2020
 In the matter of the Companies Act, 2013 (18 of 2013)
 AND
 In the matter of Sections 230 to 232, other applicable provisions of the Companies Act, 2013 and Rules framed there under as in force from time to time;
 AND
 In the matter of Scheme of Arrangement between ATHENA LIFESCENCES PRIVATE LIMITED, the Demerged Company and FUTURE CONSUMER LIMITED, the Resulting Company and their respective shareholders and creditors.
ATHENA LIFESCENCES PRIVATE LIMITED, a company incorporated under the Companies Act, 1956 having its registered office at Off. No. 406, Accord Building, Phool Bagh, I B Patel Road, Opp. Rly Stn, Goregaon (East) Mumbai - 400063. ...Petitioner Company No.1
FUTURE CONSUMER LIMITED, a company incorporated under the Companies Act, 1956 having its registered office at Knowledge House, Shyam Nagar, Off. Jogeshwari/Vikhroli Link Road, Jogeshwari (East), Mumbai - 400 060. ...Petitioner Company No.2
NOTICE OF PETITION
 A Joint Petition under Sections 230 to 232 and other applicable provisions of the Companies Act, 2013 and Rules framed there under, presented by ATHENA LIFESCENCES PRIVATE LIMITED, the Demerged Company and FUTURE CONSUMER LIMITED, the Resulting Company was admitted by the Hon'ble National Company Law Tribunal Special Bench, Mumbai on 1st February, 2021. The said Petition is fixed for hearing before the Hon'ble National Company Law Tribunal Special Bench, Mumbai on 11th March, 2021. Any one desirous of supporting or opposing the said Petition should send to the Petitioner's Advocate notice of his intention signed by him or his advocate not later than two days before the date fixed for the hearing of the Petition, the grounds of opposition or a copy of affidavit shall be furnished with such notice. A copy of the Petition will be furnished by the Advocates for the Petitioner to any person requiring the same on payment of the prescribed charges for the same.
Dated this 26th day of February, 2021.
M/S RAJESH SHAH & CO.
 Advocates for the Petitioner,
 16, Oriental Building, 30, Nagindas Master Road,
 Flora Fountain, Fort, Mumbai - 400 001
FOR RAJESH SHAH & CO.
 Sd/-
 Advocates for the Petitioner.

HEXAWARE
Hexaware Technologies Limited
 Regd. Office: Bldg 152, Millennium Business Park, Sector III, A Block, TTC Industrial Area, Mahape, Navi Mumbai - 400 710. Phone: 022-4159 9595; Fax: 022-4159 9578
 Website: www.hexaware.com; E-mail: investors@hexaware.com
 CIN: L72900MH1992PLC069662

NOTICE
 This Notice is given pursuant to the provisions of Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016. The said Rules, amongst other matters, contain provisions for transfer of unpaid or unclaimed dividends to IEPF and transfer of shares, in respect of which dividend has not been paid or claimed for seven consecutive years, in the name of IEPF Suspende Account.
 Accordingly, Company has sent individual communication to all the concerned Shareholders at their registered address whose unpaid or unclaimed dividends and shares are liable to be transferred to IEPF and IEPF Suspende Account respectively under the aforesaid rules for taking appropriate actions.
 The complete details of unpaid or unclaimed dividends and shares of shareholders due for transfer are available on website of the Company at <http://hexaware.com/investors/>
 In case Company does not receive any communication from the concerned shareholders by May 28, 2021, the Company shall transfer unpaid or unclaimed dividends and shares to IEPF and IEPF Suspende Account respectively.
 The concerned Shareholders may claim from IEPF Authority both unclaimed dividend amount and the shares transferred to IEPF after following the procedure prescribed in the aforesaid rules.
 The Shareholders, holding Shares in Physical form and whose shares are liable to be transferred to IEPF Suspende Account, please note that Company would be issuing duplicate share certificates for the purpose of transfer to IEPF Suspende Account as per the Rules and upon issue of such duplicate share certificates, the original share certificate(s) which stand registered in your name will be deemed cancelled and non-negotiable.
 In case of any query the Concerned Shareholder may contact the Company at the registered office address of the Company or Company's Registrar and Transfer Agent i.e Kfin Technologies Pvt. Ltd at Karvy Selenium Tower B, Plot 31-32, Gachibowli, Financial District, Nanakramguda, Hyderabad - 500 032, Tel.: +91 40 67161632, Fax No.: +91 40 23420814, Email: einward.ri@kfintech.com.
 The aforesaid intimation is also available on website of the Company at <http://hexaware.com/investors/>
 For Hexaware Technologies Limited
 Sd/-
Gunjan Methi
 Company Secretary
 Place: Navi Mumbai
 Date : February 27, 2021

PUBLIC NOTICE
 One Shri Sachin Harishchandra Gunjal AND Mrs. Sakshi Sachin Gunjal, are absolutely seized and possessed of and otherwise well and sufficiently entitled to immovable properties situated at Awas, Taluka Alibaug, District Raigad and more particularly described in the SCHEDULE hereunder written;
 My clients have instructed me to investigate the title in respect of the said properties more particularly described in the SCHEDULE hereunder written.
 Any persons having or claiming any right, title or interest in the said property or any part thereof by way of sale, gift, lease, lien, charge, trust, maintenance, easement or otherwise howsoever are hereby required to make the same known in writing to the undersigned at his office at 102, Atharva Palace, Manas Palace Co-operative Housing Society Limited, Junction of Prarthana Samaj Road and Park Road, Vile Parle (East), Mumbai 400 057, within 14 days from the date of publication of this notice failing which all such right, title or interest shall be deemed to have been waived.
THE SCHEDULE ABOVE REFERRED TO
 ALL that pieces or parcels of agricultural land bearing Gat No. 1601 admeasuring 0-05.7 Acre (approximately) equivalent to 570 sq. mtrs situated at village Awas, Taluka Alibaug, Dist. Raigad, (hereof within District Kolaba) and bounded as follows i.e. to say:-
 On or towards the North : Gat No 1612
 On or towards the South : Gat No 1596
 On or towards the East : Gat No 1613
 On or towards the West : Gat No 1602
 ALL that pieces or parcels of agricultural land bearing Gat No. 1602 admeasuring 0-06.0 Acre (approximately) equivalent to 600 sq. mtrs, situated at village Awas, Taluka Alibaug, Dist. Raigad, (hereof within District Kolaba) and bounded as follows i.e. to say:-
 On or towards the North : Gat No 1612.
 On or towards the South : Partly by Gat No 1596 And Partly by Gat No 1594.
 On or towards the East : Gat No 1601.
 On or towards the West : Gat No 1611.
 ALL that pieces or parcels of agricultural land bearing Gat No. 1612 admeasuring 0-06.0 Acre (approximately) equivalent to 600 sq. mtrs, situated at village Awas, Taluka Alibaug, Dist. Raigad, (hereof within District Kolaba) and bounded as follows i.e. to say:-
 On or towards the North : Awas-Saswane Road.
 On or towards the South : Partly by Gat No 1601 AND Partly by Gat No 1602.
 On or towards the East : Gat No 1613.
 On or towards the West : Gat No 1611.
 Sd/-
T.S. Patwardhan
 Advocate
 Date : 27.02.2021
 Place : Mumbai

PUBLIC NOTICE
 One Shri Sachin Harishchandra Gunjal AND Mrs. Sakshi Sachin Gunjal, are absolutely seized and possessed of and otherwise well and sufficiently entitled to immovable properties situated at Awas, Taluka Alibaug, District Raigad and more particularly described in the SCHEDULE hereunder written;
 My clients have instructed me to investigate the title in respect of the said properties more particularly described in the SCHEDULE hereunder written.
 Any persons having or claiming any right, title or interest in the said property or any part thereof by way of sale, gift, lease, lien, charge, trust, maintenance, easement or otherwise howsoever are hereby required to make the same known in writing to the undersigned at his office at 102, Atharva Palace, Manas Palace Co-operative Housing Society Limited, Junction of Prarthana Samaj Road and Park Road, Vile Parle (East), Mumbai 400 057, within 14 days from the date of publication of this notice failing which all such right, title or interest shall be deemed to have been waived.
THE SCHEDULE ABOVE REFERRED TO
 ALL that pieces or parcels of agricultural land bearing Gat No. 1601 admeasuring 0-05.7 Acre (approximately) equivalent to 570 sq. mtrs situated at village Awas, Taluka Alibaug, Dist. Raigad, (hereof within District Kolaba) and bounded as follows i.e. to say:-
 On or towards the North : Gat No 1612
 On or towards the South : Gat No 1596
 On or towards the East : Gat No 1613
 On or towards the West : Gat No 1602
 ALL that pieces or parcels of agricultural land bearing Gat No. 1602 admeasuring 0-06.0 Acre (approximately) equivalent to 600 sq. mtrs, situated at village Awas, Taluka Alibaug, Dist. Raigad, (hereof within District Kolaba) and bounded as follows i.e. to say:-
 On or towards the North : Gat No 1612.
 On or towards the South : Partly by Gat No 1596 And Partly by Gat No 1594.
 On or towards the East : Gat No 1601.
 On or towards the West : Gat No 1611.
 ALL that pieces or parcels of agricultural land bearing Gat No. 1612 admeasuring 0-06.0 Acre (approximately) equivalent to 600 sq. mtrs, situated at village Awas, Taluka Alibaug, Dist. Raigad, (hereof within District Kolaba) and bounded as follows i.e. to say:-
 On or towards the North : Awas-Saswane Road.
 On or towards the South : Partly by Gat No 1601 AND Partly by Gat No 1602.
 On or towards the East : Gat No 1613.
 On or towards the West : Gat No 1611.
 Sd/-
T.S. Patwardhan
 Advocate
 Date : 27.02.2021
 Place : Mumbai

Canara Bank
 ARM-III Branch, Mumbai (15066)
 3rd Floor, Canara Bank Building,
 Adi Marzban Street, Ballard Estate,
 Fort, Mumbai - 400001.
 Email: cb6289@canarabank.com

SALE NOTICE
E-Auction Sale Notice for Sale of Immovable Properties under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 read with provision to Rule 8 (6) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002.
 Notice is hereby given to the public in general and in particular to the Borrower(s) and Guarantor(s) that the below described immovable properties mortgaged / charged to the Secured Creditor, the **Physical Possession** of which has been taken by the Authorized Officer of **Canara Bank (eSyndicate)**, will be sold on "As is where is", "As is what is", "Whatever there is" and "without recourse" basis on 15.03.2021 for recovery of **Rs. 5,06,01,810.26 (Rupees Five Crore Six Lakhs One Thousand Eight Hundred Ten and Paise Twenty Six Only) plus interest and charges from 01.01.2021** till the date of realization) due to the **ARM-III Branch, Mumbai of Canara Bank (e-Syndicate)** from **M/s. Pramukh Closures Pvt. Ltd., 35-K, Laxmi Industrial Estate, Andheri (W) Mumbai.**
Reserve Price Rs. 47.00 Lakhs (Rupees Forty Seven Lakhs Only)
Earnest Money Deposit Rs. 4.70 Lakhs (Rupees Four Lakhs Seventy Thousand Only)
 The Earnest Money Deposit shall be deposited on or before 12.03.2021 upto 5:00 p.m. Details of EMD and other documents to be submitted to service provider on or before 12.03.2021 upto 5:00 p.m.
 Date of inspection of properties with prior appointment with Authorized Officer as below:
09.03.2021 between 12:00 PM TO 2:00 PM (with prior appointment)
 Date up to which documents can be deposited with Bank is 12.03.2021 upto 5:00 p.m. For detailed terms & conditions of the sale, please refer the link "E-Auction" provided in **Canara Bank's website (www.canarabank.com)** or may contact **Mr. Pradeep Padman, Authorised Officer / Chief Manager, Canara Bank (e-Syndicate), ARM III Branch, Mumbai** (Contact No. 7639236670) OR **Mr. Yogesh Dhurandhar, Manager (Law)** (Mob No.: 9699963535) **E-mail:** id. serv.mumbai@syndicatebank.com.in during office hours on any working day; or the service provider **M/s. C1 India Pvt. Ltd., www.bankauctions.com, Udhoy Vihar, Phase-2, Gulf Petrochem Building, Bldg No. 301, Gurgaon, Haryana - 122015 (Contact No. +91-1244302000, 20, 21, 22, 23, 24), Mr. Harish Gowda, Mobile No. 9594597555, Email: hareesh.gowda@c1india.com, Mr. Jay Singh, Mobile No. 7738866326, Email: jaysingh@c1india.com or India: support@bankauctions.com).**
STATUTORY 15 DAYS SALE NOTICE UNDER SARFAESI ACT
 The Borrowers / Guarantors are hereby given notice to pay the sum mentioned as above before the date of auction, failing which the property will be auctioned and balance if any will be recovered with interest and cost from them by legal avenues.
 Sd/-
Authorised Officer,
Canara Bank (e-Syndicate), ARM-III Branch
 Place: Mumbai

Government of Jharkhand
Transport Department
FFP Building, HEC, Dhurwa.

NOTICE INVITING TENDERS
 Department of Transport, Government of Jharkhand, (DoT,GoJ) invites Online Bids for Selection of Vender for Smart Card based Conductor License.
 A complete set of tender documents can be downloaded from <https://jharkhandtenders.gov.in>
 The details are given below:
REQUEST FOR PROPOSAL (RFP) FOR SMART CARD BASED CONDUCTOR LICENSE

1. Name of Work	Selection of Service Provider for "Smart Card based Conductor's License through an open, transparent and competitive bidding process."
2. Estimated Cost	Open Tender
3. Cost of RFP (INR)	Rs. 5,000/- Demand Draft in favour of "Joint Transport Commissioner, Transport Department" payable at Ranchi
4. EMD/Bid Security (INR)	Rs. 50,000/-
5. Date of Publication of RFP on Website	26-02-2021
6. Last Date for Submission of Pre-bid queries	03-03-2021 at 03:00 PM
7. Date of Pre-bid conference	05-03-2021 at 12:30 PM
8. Response to Pre-Bid queries	09-03-2021
9. Mode of submission of RFP	e-tendering (http://jharkhandtenders.gov.in)
10. Date of start of submission of Proposal	26-02-2021 at 11:00 AM
11. Last Date/Time for submission of Proposal	06-04-2021 at 03:00 PM
12. Date of opening of Technical Proposals	07-04-2021 at 12:30 PM
13. Date of opening of Price Proposals	09-04-2021 at 12:30 PM
14. Name and Address of Nodal Officer of the Proposal inviting Authority	Joint Transport Commissioner, Department of Transport, Government of Jharkhand, FFP Bhawan, Ranchi, Jharkhand- 834004 Ph: 0651-2401694/2401699
15. Helpline No. of e-procurement cell	0651-2400178

Note: Only e-tenders will be accepted
 Further details can be seen on website <http://jharkhandtenders.gov.in>
 Department of Transport (DoT,GoJ) reserves the right to cancel the tendering process at any stage without assigning any reason thereof.
 Note: Bidders are advised to familiarize themselves adequately with the Jharkhand Government e-procurement systems, well in advance, to avoid last minute technical glitches/ errors preventing successful uploading of bid within specified time frame.
 Sd/
Joint Transport Commissioner
Department of Transport, Jharkhand
 PR 242647 (Transport) 20-21 (D)

MAHAGENCO
Expression of Interest
 Koradi Thermal Power Station, MAHAGENCO invites Expression of Interest from the interested Reputed Registered Industrial canteen services provider/Hotels/Firms/Society/ Body for providing/running canteen services for its Employee/workers working in three shifts 24X7 hrs at Koradi TPS for this Canteen building premises; electricity; water supply will be made available by koradi TPS.
 The Experienced Industrial canteen services Provider/hotels /Firms/Society/Body should have experience of atleast 10 year running an Industrial canteen services of PSU for 1000 and above workers should be a registered /experienced canteen services /Hotel Provider.
Scope of work & criteria :- The detailed scope of work with Bids criteria Terms & Condition mention as per Head Office Mumbai Letter No. 909 Dt. 15 Jan 2021 is applicable and same is available for information which can be obtained from the office of the Chief Engineer (O&M) urjabhavan (Welfare Office) Koradi TPS Koradi Nagpur in person during working hours, or requested on live email: cegenkoradi@mahagenco.in If any other information /clarification is required same can be obtained by visiting the above office.
 The interested Experienced firms in the field are required to submit their proposal covering all necessary details mentioned above by post or by hand on the above address within one month from the date of publication of this notice of Expression of Interest.
 The interested parties to submit their proposal in two sealed separate envelopes containing 1) First Envelope marked as "Technical details" :- To have details name of firms/ Hotels/ Society/Body to show its Registration; Experience, financial competence & other details.
 2) Second Envelope marked as "Financial details" :- The details of Rates of food items that can be offered to the Employee/workers and other details if any in this regards.
 The Reputed firms/Hotels/Body having Experience in such type of projects can submit proposals and whose proposal are viable; workable and fits above mentioned Experience/ competence as per Head Office criteria will be considered and called for detailed discussion and power point presentation of their idea about the project prior to finalization of further action.
 Koradi TPS Mahagenco reserves the right to reject all or any offer without assigning reasons in the interest of company.
 Sd/-
Chief Engineer (O&M)
KTPS Koradi MSPGCL

FORM G
INVITATION FOR EXPRESSION OF INTEREST
 (Under Regulation 36A (1) of the Insolvency and Bankruptcy (Insolvency Resolution Process for Corporate Persons) Regulations, 2016)

RELEVANT PARTICULARS	
1. Name of the corporate debtor	D.S. Kulkarni Developers Limited
2. Date of incorporation of corporate debtor	20-09-1991
3. Authority under which corporate debtor is incorporated / registered	Registrar of Companies, Pune
4. Corporate identity number / limited liability identification number of corporate debtor	L45201PN1991PLC063340
5. Address of the registered office and principal office (if any) of corporate debtor	DSK House, 1187/60, J. Road Shivajinagar, Pune 411005, Maharashtra, India
6. Insolvency commencement date of the corporate debtor	Date of Order: 26th September, 2019 Date of Receipt of Order: 27th September, 2019
7. Date of invitation of expression of interest	27.02.2021
8. Eligibility for resolution applicants under section 25(2)(h) of the Code is available at:	https://www.dskcpr.com/
9. Norms of ineligibility applicable under section 29A are available at:	https://www.dskcpr.com/
10. Last date for receipt of expression of interest	13.03.2021*
11. Date of issue of provisional list of prospective resolution applicants	15.03.2021
12. Last date for submission of objections to provisional list	20.03.2021
13. Date of issue of final list of prospective resolution applicants	22.03.2021
14. Date of issue of information memorandum, evaluation matrix and request for resolution plans to prospective resolution applicants	16.03.2021
15. Manner of obtaining request for resolution plan, evaluation matrix, information memorandum and further information	The Prospective resolution applicants are requested to send an email to en2.dskd@gmail.com information Memorandum, RFR and Evaluation Matrix will be provided via email date room after execution of confidentiality undertaking.
16. Last date for submission of resolution plans	15.04.2021*
17. Manner of submitting resolution plans to resolution professional	Password Protected Pdf via email to en2.dskd@gmail.com or Physical Copy of the Resolution Plan should be sent in a plain SEALED ENVELOPE marked to: Mr. Manoj Kumar Agarwal (Resolution Professional of M/s. D.S. Kulkarni Developers Limited, B83, Andheri Green Field Tower CHS Limited, Jogeshwan/Vikhroli Link Road, Andheri (E) Near Poornam Nagar, Mumbai 400093
18. Estimated date for submission of resolution plan to the Adjudicating Authority for approval	26.04.2021 (subject to extension of time granted by NCLT till the date as decided by the NCLT)
19. Name and registration number of the resolution professional	Mr. Manoj Kumar Agarwal Registration Number: IBI/PA-001/IP-P00714/2017-2018/11222
20. Name, Address and e-mail of the resolution professional, as registered with the Board	Registered Address with IBI: Manoj Kumar Agarwal, B83, Andheri Green Field Tower CHS Ltd, Jogeshwan/Vikhroli Link Road, Andheri East, Mumbai 400093 Maharashtra Email: ipmanoj.agarwal@gmail.com
21. Address and email to be used for correspondence with the resolution professional	Mr. Manoj Kumar Agarwal For Communication: Address: B 83, Andheri Green Field Tower CHS Ltd, Jogeshwan/Vikhroli Link Road, Andheri East, Mumbai 400093 Maharashtra Email: en2.dskd@gmail.com Website: www.dskcpr.com
22. Further details are available at or with	Website: www.dskcpr.com
23. Date of publication of Form G	27.02.2021

* As the period of 270 days provided under the Insolvency and Bankruptcy Code, 2016 with respect to the corporate insolvency resolution process for D.S. Kulkarni Developers Limited is slated to end on March 03/2021, this Form - G shall be subject to the exclusion and / or extension being granted by the Hon'ble National Company Law Tribunal with respect to period of corporate insolvency resolution process. There solution professional further wishes to state and make it abundantly clear, that no extension in relation to any of the timelines as stated above shall be provided to any prospective resolution applicant and no requests for the same shall be entertained. In light of the aforesaid, the prospective resolution applicants are requested to comply strictly with the above mentioned timelines.
 Registered Address-
 B 83, Andheri Green Field Tower CHS Ltd,
 Jogeshwan/Vikhroli Link Road,
 Andheri East, Mumbai 400093
 Maharashtra
For D.S. Kulkarni Developers Limited
 Date: 27.02.2021
 Place: Maharashtra

Union Bank of India - Regional office -Mumbai Borivali, Aml-2, Mahal Industrial Estate, Mahakali Caves Road, Andheri (e), Mumbai-400093
Sale Notice for Sale of immovable properties
 E-Auction Sale Notice for Sale of Immovable Assets under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 read with provision to Rule 8 (6) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002
 Notice is hereby given to the public in general and in particular to the Borrower(s) and Guarantor (s) that the below described immovable property mortgaged / charged to the Secured Creditor, the constructive/ physical possession of which has been taken by the Authorized Officer of Union Bank of India (secured creditor), will be sold on "As is where is", "As is what is" and "Whatever there is" on the date mentioned below, for recovery of dues as mentioned hereunder to Union Bank of India from the below mentioned Borrower(s) & Guarantor(s). The Reserve Price and the Earnest Money Deposit are also mentioned hereunder

Sr. No.	Branch	a) Name of the borrower b) Name of the branch c) Description of property d) Name of the owners	(1) Reserve Price in rupee (2) Earnest money deposit(emd) in rupees	A) Mode of payment of EMD B) Extension of bid and bid incremental amount	Debt due contact person and mobile no.	Encumbrance possession: symbolic/physical
1	Borivali East,	M/s. J V ENTERPRISES Gate No. 114, 1st Floor with right of Construction on 2nd Floor, Building No. B-14, Parasnath Complex, Dapoda Road, Village: Awas, Taluka Bhiwandi, Dist. Thane, Maharashtra- 421 302 On the North : Building No. A-5 On the South : C-Wing On the East : Building No. 15/16 On the West : Road	a) Rs.27,00,000/- b) Rs.2,70,000/-	The amount can be credited to a/c no 582301980050000 IFSC code-UBIN0558239 or through DD in favor of Union Bank of India, Borivali East branch b) Rs.25,000/-	Debt due- Rs. 73,66,409.37 as on 30/11/2020 further interest, cost and expenses from 1/12/2020 Mr. Sayed Jaheer Mob : 9440730094 Ms. Suvidha 022 - 28641001	physical
2	Link Road, Malad	Mrs. Savita Mohan Kume Flat No 406 & 407, 4th floor S Shree Ganesh Arcade, D-wing Rajnoli, Bhiwandi, Thane-421 311 On the North : Residential Building On the South : Residential Building On the East : Ground Floor On the West : C-Building	A) Rs			

पश्चिम रेल्वे
विहिता संशुद्धा पुस्तक ४ वरवीं अंतिम इतर कोर्से
ई-निविदा सूचना क्र. ईएल/टीआरओ/टी/सं०३/बीसीटी, बीएएमवाय, बीएसआर/२०२१-२३ दिनांक: २६/०१/२०२१. वरिष्ठ विभागाच्या इलेक्ट्रिकल इन्जिनियर (अपेक्शन) मुंबई पराम विभाग, पश्चिम रेल्वे, पिन कोड-४०० ००८ खातील कामगमारी ई-निविदा मागवत आहिल. **कामाचे नाव:** बीसीटी व बीएएमवाय टिप वॉर्ड आणि सॉफ्ट रेल वॉर्ड व्हे इलेक्ट्रिकल लोकोमोटिव्हच्या सॉफ्ट वॉरमध्ये सिंगल सॉफ्टला पुस्तक ३ वरवीं आणि सडोप सॉड गीअर्सची आणि इलेक्ट्रिक लोकोमोटिव्हच्या वायव्यपर्सची देखभाल. **अंदाजित एकूण किंमत:** ₹ १६,५७,२७१.२०. **ई-टेंडर:** १ कार्याधी नाही. **निविदा जमा करण्यासाठीची तारीख आणि वेळ:** ०३/०३/२०२१ रोजी १५:०० नंतरच्यापूर्वी. **निविदा उपडण्याची तारीख आणि वेळ:** ०३/०३/२०२१ रोजी १५:३० वाजता. **निविदा उपडण्यासून अंकारपची देवघात:** उपडण्याच्या तारखेपसून ४५ दिवस. **वेबसाइट तपशील:** www.reps.gov.in वेबसाइट वर निविदा पाहिल्या जाऊ शकतात व त्याद्वारे सारक करणे आवश्यक आहे. **संपर्क:** प्रमोद साठे [facebook.com/WesternRly](https://www.facebook.com/WesternRly)

२ नव शक्ति मुंबई, रविवार, २८ फेब्रुवारी २०२१
अस्वाकृता
 हा वर्तमानघात प्रकाशित झालेल्या कोणत्याही जाहिरातीमध्ये करण्यात आलेल्या दाव्यांच्या खेपणा किंवा सत्यतेसाठी नवशक्ति कोणतीही हमी देत नाही. अशा जाहिरातीवर कोणतीही कृती करण्यापूर्वी त्यांनी स्वतः चौकशी करण्याचे किंवा तज्ञांचा सल्ला घेण्याबाबत वाचकांना सूचवण्यात येते. हा वर्तमानघात प्रकाशित झालेल्या किंवा अडिक्चर वेबसाईट्स ई पेपर मध्ये अपलोड केलेल्या कोणत्याही जाहिरातीमधील कोणत्याही तथ्यांकथित दिशाभूल करणाऱ्या किंवा बदनामीकारक मुद्द्यांसाठी किंवा त्यामधील दाव्यांसाठी भागतान किंवा परदेशातील कोणत्याही दिवाणा किंवा फौजदारी विधी न्यायालयात किंवा न्यायाधिकारणत नवशक्तिच्या मुद्रक, प्रकाशक, संपादक आणि प्रोग्रामर यांना जबाबदार धरता येणार नाही. ते दायित्व सर्वस्वी जाहिरातदारांचे असलेल्यामध्ये नवशक्तिची कोणतीही भूमिका असणार नाही.

Hexaware
हेक्झावेअर टेक्नालॉजिस् लिमिटेड
 नोंदणी कार्यालय: बिल्डिंग १५२, मिलेनियम बिझनेस पार्क, सेक्टर III, ए ब्लॉक, टीसीई इंडस्ट्रीयल एरिया, महारा, नवी मुंबई-२०० ७१०. फोन: ०२२-४१५१ १५१५; फॅक्स: ०२२-४१५१ १५७८
वेबसाईट: www.hexaware.com; **इमेल:** Investor@hexaware.com
सीआयएन: एल०२१००एमएच१९२पीएलसी०६१६६२
सूचना
 सदर सूचना ही इन्व्हेस्टर एज्युकेशन अँड प्रोटेक्शन फंड अँधॅरिटी (अकाऊंटिंग, ऑडिट, ट्रांसफर अँड रिफंड) रुल्स, २०१६ च्या तरतुदीनुसार देण्यात येत आहे. सदर रुल्समध्ये इतर बाबींसह आयर्पीएफ सस्पेन्स अकाऊंटच्या नावे सात क्रमवार वर्षांकरिता प्रदान किंवा दावा न केलेल्या लाभांशाच्या संदर्भातील शेअर्सचे हस्तांतर आणि आयर्पीएफकडे रोख न केलेल्या किंवा दावारहित लाभांशाच्या हस्तांतरणाकरिता तरतुद समाविष्ट आहे. त्यानुसार, कंपनीने योग्य कार्यवाही करण्यासाठी वरील सदर रुल्स अंतर्गत अनुक्रमे आयर्पीएफ आणि आयर्पीएफ सस्पेन्स अकाऊंटमध्ये ज्यांचा प्रदान किंवा दावा न केलेला लाभांश हस्तांतरित होण्याचा संभव आहे त्यांच्या नोंदणीकृत पत्त्यावर सर्व संबंधित भागधारकांना वैयक्तिक पत्रव्यवहार पाठविला आहे. हस्तांतरणासाठी नियत भागधारकांचा प्रदान किंवा दावा न केलेला लाभांश आणि शेअर्सचा संपूर्ण तपशिल कंपनीची वेबसाईट <http://hexaware.com/investors/> वर उपलब्ध आहे. कंपनीला २८ मे, २०२१ पर्यंत संबंधित भागधारकांकडून कोगताही पत्रव्यवहार प्राप्त न झाल्यास कंपनी अनुक्रमे आयर्पीएफ आणि आयर्पीएफ सस्पेन्स अकाऊंट मध्ये प्रदान किंवा दावा न केलेला लाभांश आणि शेअर्ससह हस्तांतर करेल. संबंधित भागधारक वरील सदर रुल्समधील विहित प्रक्रियेचा अवलंब करून आयर्पीएफकडे हस्तांतरित दावारहित लाभांश आणि शेअर्स दोन्ही आयर्पीएफ अँधॅरिटीकडून परत मिळण्यासाठी दावा करू शकतात. प्रत्यक्ष स्वरूपात शेअर्स धारण केलेले भागधारक आणि ज्यांचे शेअर्स आयर्पीएफ सस्पेन्स अकाऊंटमध्ये हस्तांतरित होण्याचा संभव आहे, त्यांनी कृपया नोंद घ्यावी की कंपनी रुल्सनुसार आयर्पीएफ सस्पेन्स अकाऊंटमध्ये हस्तांतर करण्यासाठी प्रतिलिपी शेअर प्रमाणपत्र जारी करेल आणि असे प्रतिलिपी शेअर प्रमाणपत्र जारी केल्यावर मूळ शेअर प्रमाणपत्र जे तुमच्या नावे नोंदणीकृत आहे ते रद्द आणि वाटाघाटी योग्य नसल्याचे मानण्यात येईल. संबंधित भागधारक कोणत्याही चौकशीकरिता कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयाच्या पत्त्यावर कंपनीकडे किंवा कंपनीचे रजिस्ट्रार आणि ट्रांसफर एजंट म्हणजेच केफिन टेक्नालॉजिस् प्रा. लि., काव्हर्ली सेलेनियम, टॉवर बी, प्लॉट ३१-३२, गविबोवली, फायनान्शियल डिस्ट्रिक्ट, नानकमगुडा, हेवराबाद-५०००३२, फोन: +९१ ४० ६७१६१६३२, फॅक्स क्र. +९१ ४० २३४२०८४४ ईमेल: einward.ris@kfnitech.com यांना संपर्क करू शकतात. वरील सदर माहिती कंपनीची वेबसाईट <http://hexaware.com/investors/> वर सुद्धा उपलब्ध आहे.

हेक्झावेअर टेक्नालॉजिस् लिमिटेड करिता
सही/-
गुंजन मेठी
कंपनी सचिव
दिनांक: २७ फेब्रुवारी, २०२१

कोटक महिंद्रा बँक लिमिटेड
सही/-
गुंजन मेठी
कंपनी सचिव
दिनांक: २७ फेब्रुवारी, २०२१

एनकार असट रिक्तन्ट्रुक्शन कंपनी प्रायव्हट लिमिटेड
एनकार एअरलाई कॉर्पोरेट कार्यालयाचा पत्ता: ५ चा मजला, प्लॉट क्र. १३७, सेक्टर ४४, गुरुग्राम-१२२००२, हरियाणा
ई - लिलाव विक्री सूचना
 सिक्स्युरिटीइंजनेशन अँड रिक्तन्ट्रुक्शन ऑफ फायनान्शियल अँडसेटअँड एम्प्लॉयमेंट ऑफ सिक्स्युरिटी इंटररेट अँड २००२ सहावचता निमय ८ (६) च्या तरतुदी आणि सिक्स्युरिटी इंटररेट (एम्प्लॉयमेंट) रुल्स २००२ च्या तरतुदी अंतर्गत स्थावर मतेच्या विक्रीकरिता लिलाव विक्री सूचना. विवेकतः कर्जदार आणि हमीदार आणि सर्व सामान्य करवजा याद्वारे देण्यात येते की, खालील बर्गितले स्थावर मिळकत एअरलाई इंजिनेरिंग-बँक-०३० पुस्तके पुस्तके धारते कार्यरत ("ताण धनको") एनकार अँड रिक्तन्ट्रुक्शन कंपनी प्रायव्हट लिमिटेड कडे गहाण/प्रभावी ठरवून ताण धनकोचे प्राधिकृत अधिकारगंधे त्याचा प्रत्यक्ष कब्जा ठेवण्यात आला अस्तु श्री. अनिल गायधर तुपे (कर्जदार), श्री. शंकर बाबुराव गुठाल, श्री. प्रकाश चिक्मन गंधे (यानंतर हमीदार असे एकत्रित) यांच्याकडून २२.०२.२०२१ रोजीचे ताण धनकोचे बर्गित असलेले रु. २,६१,८६,०५८/- (रुपये दोन कोटी एकसहस्र लाख शहाईली हजार अठ्ठावस मात्र) आणि त्वयव्य प्रदान/समुक्तीच्या निवेदनानंतर वसुलीयंत सांख्यिकीक दाने निवृत्त आणि अन्य लागू खर्च व प्रभार च्या वसुलीकरिता १६.०३.२०२१ रोजी "जे आहे जेणे आहे", "जे आहे जेणे आहे" आणि "जे काही आहे" या तत्वावर ती विकण्यात येणार आहे. मिळकतीचे मत्तेचे बर्गण, ताणधनकोचे बर्गणकारिता राखिल किंमत (आरपी) किंमत आणि इसारा अनंमतर रुक्कम (इअर) तपशिल खालीलप्रमाणे:

स्थायर मिळकतीचे बर्गण (तारणमत्ता)	मिळकतीवर इतर धारांचा तपशील	आरपी (रु. मध्ये)	इसारा अनमतर रुक्कम (इअर)
उप-नोंदणीकृत जिल्हा कल्याण आणि ठाण्याचा नोंदणीकृत जिल्हातील कल्याण डोंबिवली महानगरपालिका, डोंबिवली विभागाचे हद्दीतील आणि म्युनिसिपल हाऊस क्र. जीओ१००१६८१२०० आणि मीजे आरे, तालुका (कृपया, जिल्हा ठाण्याचा राजाजी पथ, रामनगर, डोंबिवली (पूव)) येथे उपलब्ध आहे. ४४, हिस्सा क्र. ०४, (पार्टी) येथे वैशाली को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लि. मध्ये स्थित मोजमागित अंदाजे १३९.६३ चौ.मीटर्स (बिअट अथ) त्वयार उभी असलेले स्ट्रक्चर्स सह एकत्रित मोजमागित अंदाजे १३९.६३ चौ.मीटर्स सह फ्लॉट क्र. २ मिळकतीचे ते सर्व भाग आणि विभाग.	सहाद्री सहकारी बँक लि. रु. १,४५,००,०००/- (रुपये एक लाख पच्चेचाळीस हजार मात्र)	रु. १४,५०,०००/- (रुपये चौदा लाख पचास हजार मात्र)	

 "जर इअर भरणे तारीख आणि लिलावाची दिनांक सर्वजनिक सुट्यां दिवशी घोषित झाल्यास दिनांक ही आपोआप लगेचच्या पुढच्या कार्यालयीन कामाच्या दिवशी पुढे घेतली जाईल. विक्रीच्या अटी आणि शर्तीच्या तपशिलाकरिता कृपया ताण धनकोचे संकेतस्थळ म्हणजेच <http://www.enccorearc.com/> यावर देण्यात आलेली लिंक पहावी. कोणत्याही स्पष्टीकरण/माहितीकरिता इच्छुक पक्षकारांनी ताण धनकोच्या प्राधिकृत अधिकार्यांना मोबाईल क्र. ९९९०३३२१६६ किंवा rahul.sharma@enccorearc.com यावर इमेल करावा.
सही/-
दिनांक: २७.०२.२०२१
ठिकाण: गुरुग्राम
एनकार असेट रिक्तन्ट्रुक्शन कंपनी लिमिटेड

मत्तेची ऑनलाईन ई-लिलाव विक्री
कोटक महिंद्रा बँक लिमिटेड
सही/-
गुंजन मेठी
कंपनी सचिव
दिनांक: २७ फेब्रुवारी, २०२१

कोटक महिंद्रा बँक लिमिटेड
सही/-
गुंजन मेठी
कंपनी सचिव
दिनांक: २७ फेब्रुवारी, २०२१

आवास फायनान्शियर्स लिमिटेड
सही/-
गुंजन मेठी
कंपनी सचिव
दिनांक: २७ फेब्रुवारी, २०२१

MUTUAL FUNDS
Sahi Hai

uti
UTI Mutual Fund
Hag, ek behtar zindagi ka.

Notice - Dividend Declaration
UTI Dual Advantage Fixed Term Fund-Series II - II (1997 days)

Name of the Plan	Gross Dividend (₹)	Record Date	Face Value (per unit)	NAV as on 25-02-2021 (per unit)	
UTI Dual Advantage Fixed Term Fund-Series II-II (1997 days)	*100% of distributable surplus as on the Record Date	Friday March 05, 2021	₹10.00	Option	₹
				Dividend - Regular - sub Plan	13.4798
				Dividend - Direct - sub Plan	14.0654

*Gross Dividend - 100% of distributable surplus as on record date for above mentioned schemes/plans. Distribution of above dividend is subject to the availability of distributable surplus as on record date. Dividend payment to the investor will be lower to the extent of statutory levy (if applicable).
 Pursuant to payment of dividend, the NAV of the dividend options of the scheme would fall to the extent of payout and statutory levy (if applicable).
 Such of the unitholders under the dividend options whose names appear in the register of unitholders as at the close of business hours on the record date fixed for each dividend distribution shall be entitled to receive the dividend so distributed.

Mumbai
February 27, 2021
Toll Free No.: 1800 266 1230
Website: www.utimf.com

REGISTERED OFFICE: UTI Tower, 'Gn' Block, Bandra Kurla Complex, Bandra [E], Mumbai - 400051. Phone: 022 - 66786666. UTI Asset Management Company Ltd. (Investment Manager for UTI Mutual Fund) E-mail: invest@uti.co.in. [CIN-U65991MH2002PLC137867].
 For more information, please contact the nearest UTI Financial Centre or your AMF/NISM certified UTI Mutual Fund Distributor. For a copy of Statement of Additional Information, Scheme Information Document and Key Information Memorandum cum Application Form.

Mutual Fund investments are subject to market risks, read all scheme related documents carefully.

Nippon India Mutual Fund
 Wealth sets you free
Nippon Life India Asset Management Limited
 (Formerly known as Reliance Nippon Life Asset Management Limited)
 (CIN - L65910MH1995PLC220793)
Registered Office: 4th Floor, Tower A, Peninsula Business Park, Ganapatrao Kadam Marg, Lower Parel (W), Mumbai - 400 013. Tel No. +91 022 6808 7000 • Fax No. +91 022 6808 7097 • mf.nipponindiaim.com

NOTICE NO. 116
Record Date
March 05, 2021

DIVIDEND DECLARATION

Notice is hereby given that the Trustee of Nippon India Mutual Fund (NIMF) has approved declaration of dividend on the Face value of 10/- per unit in the undernoted scheme of NIMF, with March 05, 2021 as the record date:

Name of the Scheme(s)	Dividend (₹ per unit)*	NAV as on February 25, 2021 (₹ per unit)
Nippon India Value Fund - Dividend Plan	1.5000	27.3320
Nippon India Value Fund - Direct Plan - Dividend Plan		37.9145

*Income distribution will be done/dividend will be paid, net of tax deducted at source, as applicable.
Pursuant to payment of dividend, the NAV of the Scheme will fall to the extent of payout, and statutory levy, if any. The dividend payout will be to the extent of above mentioned dividend per unit or to the extent of available distributable surplus, as on the Record Date mentioned above, whichever is lower.
For units in demat form : Dividend will be paid to those Unitholders/Beneficial Owners whose names appear in the statement of beneficial owners maintained by the Depositories under dividend plan/option of the Scheme as on record date.
 All unit holders under the dividend plan/option of the above mentioned scheme, whose names appear on the register of unit holders on the aforesaid record date, will be entitled to receive the dividend.

For Nippon Life India Asset Management Limited
 (Formerly known as Reliance Nippon Life Asset Management Limited)
 (Asset Management Company for Nippon India Mutual Fund)
Sd/-
Authorised Signatory

Mumbai
February 27, 2021

Make even idle money work! Invest in Mutual Funds
 Mutual Fund investments are subject to market risks, read all scheme related documents carefully.

आवास फायनान्शियर्स लिमिटेड
 (पूर्वी एचु हाऊसिंग फायनान्स लिमिटेड अशी शाखा) (सीआयएन: एल६१२२ आजे २०११ पीएलसी ०३४२१०)
नोंद. आणि कांणे. कार्यालय: २०१-२०२, २ रा मजला, साखळ रेल स्वेअर, मानसरोवर इंडस्ट्रियल एरिया, जयपूर. ३०२०००

लिलाव सूचना
 सिक्स्युरिटीइंजनेशन अँड रिक्तन्ट्रुक्शन ऑफ फायनान्शियल अँडसेटअँड एम्प्लॉयमेंट ऑफ सिक्स्युरिटी इंटररेट अँड २००२ सहावचता निमय ८ (६) च्या तरतुदी अंतर्गत स्थावर मतेच्या विक्रीकरिता लिलाव विक्री सूचना. विवेकतः कर्जदार आणि हमीदार यांना सूचना याद्वारे देण्यात येते की, खालील बर्गितले स्थावर मिळकती या ताण धनकोचे गहाण/प्रभावी ठरवून ताण धनकोचे प्राधिकृत अधिकारगंधे त्याचा प्रत्यक्ष कब्जा आवास फायनान्शियर्स लि. (पूर्वी एचु हाऊसिंग फायनान्स लिमिटेड अशी शाखा) ताण धनकोच्या प्राधिकृत अधिकार्यांनी घेतला आहे त्या "जे आहे जेणे आहे", "जे आहे जेणे आहे" आणि "जे काही आहे जेणे आहे" तत्वावर ती विकण्यात येणार आहेत. गाबाबतचा तपशिल खालीलप्रमाणे.

कर्जदार/ सह-कर्जदार/ जामीनदार/ गहाणकार यांचे नाव	रोजिस् थकबाकी	१३(२) मासणी सूचनेची तारीख आणि रुक्कम	करवजाची तारीख	मिळकतीचे बर्गण	मिळकती करिता राखिल रुक्कम	मिळकती करिता इसारा रुक्कम	लिलावाची तारीख आणि वेळ	निविदा सादरीकरण, निविदा उपडण्याचे ठिकाण आणि आवास फायनान्शियर्स लिमिटेड येथे लिलाव
रूपाली मारुती कोठाडकर मारुती गांठ कोठाडकर खाता क्र. एलएनएआयआर०२१२७-१८०००१७७६	रु. ३११८५७९.४१/- २०-फेब्रु-२०२१ रोजीप्रमाणे देव	७-जुल-२८ रु. ११८५.३७०/- ०६ जुल-२८ रोजीप्रमाणे देव	जो-२० २०२०	तळमजला, प्लॉट क्र. १, धनवंशी सोसायटी, सखे रु. १७७, हिस्सा क्र. २, सखे रु. १८७, हिस्सा क्र. ४, सखे रु. १८८, हिस्सा क्र. ४, धनवंशी सोसायटी, मुंबई, पश्चिम, मुंबई-४००००७.	रु. २२०२०००/-	रु. २२०२०००/-	स. ११:०० ते १:०० रोजी	डी-३३३, ३रा मजला, कर्नाटका इन्व्हेस्टमेंट्स लिमिटेड आणि एचु हाऊसिंग फायनान्स लिमिटेड येथे लिलाव

अटी आणि शर्ती : १) निविदेत भाग घेणाऱ्या व्यक्तींना, वरील कार्यालय लिलावाच्या तारखेस/त्या वेळी पूर्वी कार्यालयीन वेळेत जवळ येथे देव आवास फायनान्शियर्स लिमिटेडच्या नावातील इसार अनमतर रुक्कम (इअर) मूल्य राखिले किंवा १०% ची पे-अँड/डीडी/ बँक सार मोहोरयेद लिफाव्यावर ठळकपणे "मिळकतीचे नावासाठी निविदा प्रस्ताव" असे लिहून कोणत्याही कामाच्या दिवशी कार्यालयीन वेळेत उपरोक्त शाखा कार्यालयात प्राप्त केल्या व परफुल्लित ने पुर्विलेले निविदा प्रक्राशरील त्याचा प्रस्ताव जमा करावा लागेल. मोहोरयेद लिफाव्यांना आवास फायनान्शियर्स लिमिटेड ("पूर्वी एचु हाऊसिंग फायनान्स लिमिटेड") च्या उपरोक्त कार्यालयात उपलब्ध इच्छुक पक्षकारांच्या उपस्थितीत उपडण्यात येईल. आवककळा भत्तायला, आवककळा बोलिल्यावेळी आपापसात बोलती देविलेला लागव्यात येतील. बोलती यशस्वी न ठरवल्यास, इअर परत केली जाईल. २) यशस्वी बोलिलेला मतेच्या खेरीदणीत हातोडी आपटल्यावर २२ तासांत किंवा तात्काळ प्राथिक जमा म्हणून इअर रुक्कम समाविष्टित करून बोलती २५% रुक्कम जमा करावी लागेल. प्राथिक प्रदानासाठी इअर २५% रुक्कम जमा करण्याचे यशस्वी बोलिलेलांना कसूर केल्यास, जमा केलेली संपूर्ण इअर जप्त होईल आणि विक्री किंमतीची उर्वरित रुक्कम, सुरक्षित धनकोकडून विक्री निश्चित करण्यावेर १५ दिवसांत जमा केली पाहिजे. अन्यथा, प्राथिक रुक्कम म्हणून जमा रुक्कम जप्त केली जाईल. ३) कोणतेही कारण न देता कोणतीही बोलती स्वीकारण्याचे किंवा फेटाळण्याचे किंवा विक्री प्रक्रिया ताहकून करण्याचे/पुढे ढकलण्याचे विविधद अधिकार प्राधिकृत अधिकार्यांना आहेत. जर निविदा जमा करण्याच्या तारखेस किंवा निविदा उपडण्याच्या तारखेस सरकारकडून मुद्दे जाहीर झाली तर, लिलाव पुढील कामाच्या दिवशी घेण्यात येईल. ४) निविदागारांनी आणि ज्या इच्छुक पक्षकारांना निविदा प्रक्रियेची माहिती जाणू घ्यायची असले त्यांनी आवास फायनान्शियर्स लिमिटेड (एचु हाऊसिंग फायनान्स लिमिटेड) २०१-२०२, २रा मजला, साखळ रेल स्वेअर, मानसरोवर इंडस्ट्रियल एरिया, जयपूर-३०२००० येथे किंवा सादीक अली सिद्दीकी-०७७३७०४४२ यांना किंवा संबंधित शाखेत कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा. टीप : उपरोक्त सर्व खालच्या कर्जदार/जामीनदार/गहाणकारांना उपरोक्षित तारखेस निविदा आपापसात बोलती लागून विक्री किंमत्याबाबत निमय ११(१)(८) अंतर्गत एक १५/३० दिवसांची सूचना देविले आहे. जर संपूर्ण थकबाकी रुक्मेची परतफेड झाली नाही तर मिळकतीची विक्री होईल.
ठिकाण : जयपूर दिनांक: २८-०२-२०२१

प्राधिकृत अधिकारी, आवास फायनान्शियर्स लिमिटेड

FRANKLIN TEMPLETON

Franklin Templeton Mutual Fund
 Indiabulls Finance Centre, Tower 2, 12th and 13th Floor, Senapati Bapat Marg, Elphinstone Road (West), Mumbai 400013
Dividend in Franklin India Flexi Cap Fund
 The Trustees of Franklin Templeton Mutual Fund have decided to distribute the following dividend:

Name of the Schemes / Plans	Face Value per Unit (₹)	Amount of Dividend per Unit* (₹)	NAV per Unit as on February 25, 2021 (₹)
Franklin India Flexi Cap Fund* Dividend	10.00	2.750	44.7294
Franklin India Flexi Cap Fund* Direct - Dividend			49.3191

 The Record Date for the same will be March 5, 2021 (Friday). If in any case the Record Date falls on a non-Business Day, the immediately following Business Day shall be the Record Date. All the Unitholders / Beneficial Owners of the dividend plan / option of the scheme whose names appear in the records of Registrar / Depositories as on the Record Date shall be entitled to receive dividend. The investors in the dividend re-investment plan/option will be allotted units for the dividend amount at the NAV of next Business Day after the Record Date.
 # Please note that the dividend payout shall be subject to the availability of distributable surplus and if the available distributable surplus as on the record date is lower than the aforementioned dividend rate, then the available distributable surplus shall be paid out. The payout shall be subject to tax deducted at source i.e. TDS, as applicable.
Pursuant to payment of dividend, the NAV of the scheme would fall to the extent of payout and statutory levy (if applicable)
 For Franklin Templeton Asset Management (India) Pvt. Ltd. (Investment Manager of Franklin Templeton Mutual Fund)
Sd/-
Sanjay Sapre
President
 Date: February 27, 2021
 *Effective January 29, 2021, Franklin India Equity Fund has been renamed to Franklin India Flexi Cap Fund
Mutual Fund investments are subject to market risks, read all scheme related documents carefully.

जाहिर नोटीस
 या द्वारे संघिताना कळविण्यात येते की, श्री. उमेश प्रभाकर पंडीत व स्वयंसेवक कॅम्पसद्वारा तर्फे मॅनेजर डाय. उमेश प्रभाकर पंडीत यांची मोजे आक्षेपे खुर्द, ता. वाडा, जि. पालघर येथिल, मिळकतीचे बर्गण

गट नंबर	क्षेत्र	आकार
236	0-06-00	0-03
240/3	0-50-00	0-40
240/2	0-26-00	195-00

 वरील मिळकत त्यांनी आमचे जाहिराती विकण्याचे माग व कुतुब केले आहे. तरी सदर मिळकतीवर कोणाही ईसमाचा, व्यक्तीचा गहाण, दान, दावा, वास्त, वगैरे वा अन्य हक्क हितसंबंध असले तर तो त्यांनी ही नोटीस कळविले झाल्यापासून 14 दिवसांच्या आत निमव्यावरी करारना सिद्धी सोप्री कोर्सेस, शीप नंबर 115, कुडूस, ता. वाडा, जि. पालघर या त्यांच्या पत्त्यावर योग्य त्या कागदोपरी पुराव्यासह कळवावा. अन्यथा तसा हक्क हितसंबंध नाही असे समजून विक्रीचा व्यवहार पूर्ण केला जाईल. दिनांक: 28/02/2021
खोरिदाराचे वकील
अॅड. शिव लि. पाटील

जें सर्बाधित
असतील त्यांनाच
 श्री. भोगीलाल केसावाम पांचाळ, ठाकूर गाव, कादिवली (पू.), मुंबई ४००१०१ येथे स्थित एन.जी. सनसिटी फेज - ३ सी.एच.एस. लि. ("सोसायटी") चे सह-सभासद आणि सोसायटीच्या इसारत क्र. २ च्या वी विंगमधील नवव्या मजल्यावरील फ्लॉट क्र. १०२ चे सह-गहाण यांचे कोणतेही नामनिर्देशन न करता दि. २४/१२/२०१८ रोजी निधन झाले. आम्ही केता वी. पांचाळ यांच्यावतीने, याद्वारे सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील मयत सभासदाचे १/३ अविभाज्य शेअर आणि हितसंबंधाचे हस्तांतर होण्यास वास किंवा दावेदार किंवा आक्षेप घेणारे यांच्याकडून दावे किंवा आक्षेप असल्यात ते सदर सूचनेच्या प्रसिद्धीपासून १४ (चौदा) दिवसांत सोसायटीच्या भांडवल/मिळकती-मधील मयत सभासदाच्या शेअर्स व हितसंबंधाच्या हस्तांतरणासाठी त्याच्या/तिच्या/त्यांच्या दाव्या/आक्षेपांच्या पुच्छवर्ध अशी कागदपत्रे आणि इतर पुराव्यांच्या प्रतीसह मागाविले आहे. वर दिलेल्या सुदृढीत जर दावे/आक्षेप प्राप्त झाले नाहीत, तर मयत सभासदाच्या सोसायटीच्या भांडवल/मिळकती-मधील शेअर्स आणि हितसंबंधाची सोसायटीच्या उपविधीतील दिलेल्या मागने व्यवहार करण्यास सोसायटीची मोकळी इच्छा. सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील मयत सभासदाच्या शेअर्स आणि हितसंबंधाच्या हस्तांतरणास काही दावे/आक्षेप सोसायटीने प्राप्त केले तर, सोसायटीच्या उपविधीतील तरतुदीनुसार त्वयार सोसायटी कार्यावाही करेल. प्रेम पाठे - बकिल कामधेनु असोसिएट्स - बकिल आणि विधी सड्ढागार # १३-१४, गोकुळ होरीझॉन, गुंडेचा झिल्लिमच्या समोर, ठाकूर गाव, कादिवली (पूर्व), मुंबई ४००१०१